

ज्ञिघाप<sup>०</sup> P. ed. Calc. 7, 3, 56. — Vgl. प्रकाय, प्रक्तिगम, प्रकेत्त्र fgg.

— घनप्र, partic. °हित nachgesandt UTTARAR. 30, 2. 3 (39, 18).

— घनिप्र, partic. °हित hergeschickt AV. 10, 1, 15.

— उपप्र hinsenden zu (acc.) AV. 18, 4, 40. ÇAT. BR. 11, 5, 2, 11.

— प्रतिप्र zurücksenden, — jagen ÇAT. BR. 3, 5, 4, 16. AV. 10, 1, 5, 15.

— संप्र, partic. °हित geschleudert: श्राः MBH. 8, 4074.

— सम् 1) absenden BHĀG. P. 9, 10, 18. — 2) zusammenbringen, — setzen, verfertigen: सं वा कर्माणां क्तिनोमि so v. a. zuwege —, zurechtbringen RV. 6, 69, 1. स्तोमं सं क्तिनोमि रथं न तष्टा 1, 61, 4. समी रथं न भुरिजोरक्षेत 9, 71, 5. तमुं ते गावां नरं श्रापो घट्टिरिन्दुं समन्वान् 6, 40, 2. hierher auch 1, 94, 1, wo समन्वम st. सं मन्वम zu lesen ist, und eben so wohl auch 111, 3. Darnach unter 1. श्रुं zu berichtigen.

2. हिं indecl. Einfluss auf ein folgendes स VS. PAṬ. 3, 66. AV. PAṬ. 2, 101. TS. PAṬ. 3, 8, 6, 2. wann pluta P. 6, 1, 130. 8, 2, 93. das verbum finitum orthotonirt VS. PAṬ. 6, 15. fg. Ind. St. 10, 413. 420. P. 8, 1, 34. fg. 56. gewöhnlich auf das erste Wort des Satzes folgend, aber auch an andern Stellen bei dem Worte, auf welchem der Nachdruck liegt. केतो AK. 3, 4, 32 (39), 18. H. an. 7, 17. HALĀ. 5, 95. MED. avj. 86. केत्वपदेशे MED. श्रवधारणे AK. H. an. MED. विशेषे H. an. MED. विशेषणे HALĀ. पादपूर्णे (पूर्ते) AK. 3, 5, 5. H. an. MED. प्रभे. संभमे, असूयायाम् MED. विस्मये MALLIN. zu ÇIÇ. 11, 64 mit Berufung auf AK. 3, 5, 9, wo aber unsere Ausgg. ऽतो ही st. हिं ही lesen. शोके ÇABDAR. im ÇKDR. Nie am Anfange eines Satzes. 1) begründend und bestätigend: denn, ja, nämlich: इन्द्वो वामुशति हि RV. 1, 2, 4. 15, 2. 8. 24, 4. वधीर्हि दस्युम् 33, 4. कृदं न हि u. s. w. 52, 7. स हि 55, 6. 77, 3. 93, 7. पथा यतं ददृशे हि 105, 18. नूनं देवेभ्यो वि हि धाति रत्नम् 2, 38, 1. स यज्ञानामथ हि षः 3, 13, 3. 7, 21, 3. ते चिद्धि 7, 48, 3. 99, 3. AV. 3, 22, 6. 8, 9, 24. 12, 2, 55. ÇAT. BR. 14, 7, 20. LĀṬ. 5, 5, 13. 7, 11, 6. 17. 21 (überhaupt besonders oft in diesem Buche). ĀÇV. GRH. 1, 21, 3. Auch im ersten Satze eines Liedes u. s. w. RV. 1, 25, 1. 109, 1. 6, 1, 1. 2, 1. AV. 4, 14, 1. 5, 13, 1. कथं हि करिष्यसि ÇAT. BR. 12, 9, 2, 7. चङ्ग AV. 5, 11, 5. 7. हि कम् gewöhnlich am Pāda-Ende NAIGH. 3, 12. RV. 1, 47, 10. 2, 28, 8. 37, 5. 6, 51, 14. 8, 11, 10. 44, 24. 9, 49, 4. AV. 3, 13, 8. in der Mitte RV. 1, 98, 1. nach इत् 15, 5. 40, 2. एव 8, 8. fgg. श्रया 5, 66, 4. 6, 2, 7. 8, 87, 7. AV. 5, 22, 2. इति LĀṬ. 1, 6, 37. 2, 10, 18 und oft. नै हि (sonst नैहि: s. d.) TS. 5, 1, 3, 1. ÇAT. BR. 2, 4, 3, 6. bezeichnet in VS. PAṬ. den Schluss eines Abschnitts 3, 4. 4, 10. 123. — M. 1, 3. 99. 101. 2, 7. 55. एतदिच्छाम्यकं श्रोतुं परं कौतुकं हि मे R. 1, 1, 7. MEGH. 5. 10. 20. RAÇH. 1, 10. 18. 69. 72. ÇĀK. 5, 14. 8, 3. Spr. (II) 1249. 1440. 3904. सत्यं सत्यं हि नार्द 7135. KATHĀS. 4, 15. 28. 18, 126. HIT. 19, 19. nach verschiedenen Demonstrativis: स हि M. 1, 98. 7, 93. 186. 10, 81. 123. R. 1, 9, 66. RAÇH. 4, 8. तं हि M. 1, 94. 4, 147. तद्धि 14. 8, 104. 9, 307. 12, 85. तस्य हि 7, 12. तेन हि ÇĀK. 5, 15. तो हि M. 8, 418. तयोर्हि 9, 133. ते हि 313. एतद्धि 1, 59. 9, 306. 308. 12, 93. KATHĀS. 18, 236. एतेभ्यो हि M. 11, 3. एषां हि 7, 71. इमं हि 9, 6. इमौ हि R. 1, 4, 31. तथा हि ÇĀK. 31. PAṆKĀT. 221, 6. HIT. 7, 5. 12, 11. SARVADARÇANAS. 9, 21. 163, 11. 174, 18. इति हि Spr. (II) 3053. nach Relativis: यो हि M. 3, 212. 4, 81. 5, 75. Spr. (II) 5656 — 5678. यद्धि यत् 370. यद्यद्धि M. 2, 4. यं यं हि MBH. 3, 2202. यथा हि SARVADAR-

ÇANAS. 10, 5. यथा यथा हि M. 4, 20. 10, 128. MBH. 3, 2285. यदि हि M. 3, 61. nach oder mit Interrogativis: को हि MBH. 1, 5957. 5978. R. GORR. 1, 1, 2. KATHĀS. 18, 346. किं हि MBH. 12, 8973. किमर्थं हि R. 1, 73, 15. कथं हि MBH. 3, 2175. 2203. किं कुपितो ह्यसि R. 2, 64, 29. Spr. (II) 371. 5610. nach श्रपि M. 2, 113. 3, 14. 9, 100. 139. 336. 10, 129. MBH. 1, 3346. R. 1, 4, 16. 24. Spr. (II) 3594. 3990. 7395. VARĀH. BRH. S. 69, 18. nach एव M. 2, 230. 7, 66. 8, 413. 11, 84. BHAG. 1, 11. R. 1, 52, 18. 53, 23. Spr. (II) 3703. 3276. SARVADARÇANAS. 7, 16. nach चैव M. 2, 105. 3, 116. 207. 212. 232. 4, 25. 5, 9. 7, 120. 11, 184. MBH. 3, 2179. SARVADARÇANAS. 75, 8. 14 (im Verse). nach इव Spr. (II) 706. 6896. nach einem verbum finitum am Ende eines Verses M. 6, 89. MBH. 2, 808. 3, 1273. SARVADARÇANAS. 99, 5. 14. in zwei auf einander folgenden Sätzen: गवा हि वरपिप्ये त्वां मनो हि मम तो गतम् MBH. 3, 2241. R. 1, 64, 19. — 2) aufmunternd beim Imperativ oder Potentialis doch: युत्वा हि केशिना कृरी RV. 1, 10, 3. 14, 12. वसिष्ठा हि वस्त्राणि 26, 1. 48, 11. स मन्दस्वा ह्यन्धसः 3, 41, 6. तद्धि दर्शय R. 1, 56, 3. मय्येव प्रकरेर्हि MBH. 1, 5985. 3, 2891. Spr. (II) 2513. पश्यामो हि wir wollen doch sehen KATHĀS. 18, 266. — 3) allerdings, ja wohl, in der That: युवं हि पर्येषो श्रति हिषः RV. 8, 26. 5. तावन्नवीदस्तु मे ऽत्रापित्यस्तु हीक्ष्यन्नूताम् TS. 7, 1, 9, 11. ÇAT. BR. 3, 8, 2, 4. 14, 5, 1, 14. P. 8, 2, 93. देवीं वाचमुपासते हि बहवः सारं तु u. s. w. wohl — aber Spr. (II) 2954. — 4) häufig blosser Versfüller, z. B. MBH. 5, 6023. RAÇH. 1, 69. insbesondere zwischen Vocalen zur Entfernung eines Hiatus M. 1, 83. 2, 52. 12, 66. MBH. 3, 2894. R. 1, 1, 87. am Ende eines Pāda: पश्याम्यस्मिन्वने ह्यमनुष्यनिषेविते MBH. 3, 2528. 2716 (ed. Bomb. सु st. हि). VARĀH. BRH. S. 105, 6. H. 131. zur Gewinnung einer Länge H. 57. erscheint im selben Satze sogar doppelt: श्रत्मा ह्येको हि MBH. 1, 6124. योगक्षेमो हि राज्ञो हि 12, 2808. श्रन्यो हि नाभाति कृतं हि कर्म मनुष्यलोके मनुजस्य कथित् Spr. (II) 388. भार्या हि परमो ह्यर्थः 4877. गुह्याद्गुह्यतरस्त्वं हि श्येवमाह पितामहः R. 7, 37, 5, 47. स्वल्पं हि नहि नः सुखम् 73, 14.

1. हिम्, हिन्स्ति (हिंसायाम्) DHĀTUR. 29, 19. VOP. 14, 3. हिंसति und हिंसेति P. 6, 1, 188. श्रकिनत्, हिन्सावम् ÇAT. BR. 1, 2, 2, 15. हिन्सासत् 1, 2, 5. हिन्सन् 7, 4, 16. जिहिंस, जिहिंसि, जिहिंसिम् AV. 12, 3, 18. हिंसीत्, हिंसीष्ट, हिंसिष्यति, med. हिंस्ते AV. 12, 4, 18. हिंसिर्त्वा. vorletzen (auch tödtlich), ein Leid anthun; schädigen, stören: न यं हिंसति धीतयः RV. 6, 34, 3. 10, 15, 6. 121, 9. VS. 4, 1, 9. 5, 3, 34. यद् AIT. BR. 5, 1. न हि स्वः स्वं हिन्स्ति TS. 5, 1, 3, 1. TBa. 2, 3, 3, 5. मनः AV. 2, 12, 2. 5, 17. 7. मेमन्त्ये मृत्यवो हिंसिषुः 2, 28, 1. 5, 18, 12. 19, 1. 6, 120, 1. 12, 1, 34. ÇAT. BR. 1, 6, 2, 7. 4, 6, 2, 1. 7, 1, 2, 38. 4, 2, 18. 10, 2, 2, 18. KĀṬ. ÇA. 4, 12, 24. ĀÇV. GRH. 1, 17, 9. 2, 1, 10. AIT. UP. 4, 2, 2. श्राससमास्तस्य लोकान् MURD. UP. 1, 2, 3. — हिन्स्ति u. s. w. M. 4, 162. 5, 42. 45. 6, 69. 7, 78. 8, 279. 845. 9, 316. BHAG. 13, 28. MBH. 1, 2948. 3911. 3, 1091. 4, 446. R. 2, 35, 13. R. GORR. 1, 41, 29 (सर्वात्र हिं<sup>०</sup> zu lesen). 3, 5, 20. 4, 8, 9. 17, 27. 5, 29, 25. SuçA. 1, 94, 18. असून् 2, 494, 14. VIKR. 16. Spr. (II) 3232. 3510. 5269. 5504. 7275. 7392. BHĀG. P. 6, 9, 54. 18, 46. 7, 10, 19. द्रव्याणि M. 8, 288. वृत्तानुदकम् u. s. w. R. 2, 91, 9 (100, 8 GORR.). व्रतम् M. 2, 180. VARĀH. BRH. S. 42. 14. 58, 51. 79, 17. BRH. 4, 20. 8, 23. SARVADARÇANAS. 37, 1. इन्द्रस्य विक्रमम् BHĀṬṬ. 6, 38. श्रपि हिंस्यान्नगन्धो मरुपातकपञ्चकम् so v. s. zw. Nichts